



May 25, 2023

The Secretary, Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 500470

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai - 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sirs,

Sub: Newspaper Advertisement – Notice for Registration of E-mail address by the equity Shareholders of Tata Steel Limited for the upcoming NCLT Convened Meeting

In terms of the Order dated May 16, 2023 passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, ('NCLT') Tata Steel Limited ('Company') is convening a meeting of the equity shareholders of the Company on Tuesday, June 27, 2023 at 12:00 noon (IST) through video-conferencing or other audio-visual means ('Meeting'), to consider and if thought fit, to approve, with or without any modifications, the Scheme of Amalgamation amongst Tata Steel Limited and Tata Steel Long Products Limited and their respective shareholders. The Company is using the services of the National Securities Depository Limited to provide to its equity shareholders the facility of remote e-voting prior to the Meeting and e-voting during the Meeting.

In this regard, we enclose herewith copies of newspaper advertisement requesting equity shareholders of the Company to register their e-mail address with the Company or its Registrar and Transfer Agent for the upcoming NCLT Convened Meeting, published in the following newspapers (all India editions):

1. Business Standard – English language
2. Navshakti – Marathi language

This is for your information and records.

This disclosure is being made in compliance with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

Thanking you.

Yours faithfully,
Tata Steel Limited

Parvatheesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above


TATA STEEL LIMITED

Registered Office Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 India
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724 Website www.tatasteel.com
Corporate Identity Number L27100MH1907PLC000260

KARNATAKA: FISCAL FUTURE

Congress' 5 guarantees to cost ₹45K cr a year

Promises to help offset effects of inflation and income stagnation



ARCHIS MOHAN
New Delhi, 23 May

The Congress government in Karnataka estimates an annual expenditure of ₹45,000 crore to implement its "five guarantees". Its calculation suggests the guarantees will help increase the annual income of an average family living outside Bengaluru by ₹55,000, a rise of 25 per cent over its current per-capita income.

According to Congress Research Department Chairman M V Rajeev Gowda, the Karnataka guarantees will help offset effects of inflation and income stagnation, especially for families living outside Bengaluru. According to the Economic Survey, the per-capita income outside of Bengaluru is ₹1.5-2.5 lakh. "Consider a family of four with an income of ₹2 lakh and one diploma-holding youth looking for a job. This family will get ₹24,000 a year through Gruha Lakshmi, ₹18,000 a year through Yuva Nidhi, food-grains worth about ₹14,000 through Anna Bhagya, and save a few thousand rupees on their power bill under Gruha Jyoti. The benefit of around ₹55,000 from the five guarantees will boost this family's income by over 25 per cent," Gowda said.

The Axis My India exit poll found that the Congress received 11 per cent more votes from women in Karnataka than the BJP. Also, the CSDS-Lokniti post-poll analysis indicated that the rural poor voted in more significant numbers for the Congress than the BJP,

and the party believes its "five guarantees", three of which are women-centric, played a vital part. In Karnataka, the state Cabinet, in its first meeting on Saturday, approved the implementation of the five guarantees.

In Karnataka, the Congress's women-centric schemes included a ₹2,000 monthly stipend to the state's estimated 13 million women heads of households. This Gruha Lakshmi scheme will cost the exchequer ₹24,000 for each beneficiary and a total of ₹31,200 crore annually. The free travel for women in state transport buses, Uchita Prayana, according to the party's assessment, will cost it ₹27 for each woman passenger daily, or 912.5 million passenger trips in a year, calculated on the assumption that 33 per cent of 7.5 million daily passengers on state transport buses are women. Similarly, based on CME data, it has estimated that 500,000 youth will be eligible for the Yuva Nidhi scheme. Under Anna Bhagya, 25 million beneficiaries will get 10 kg grains, with the state government purchasing 5 kg at ₹30 per kilo for an annual cost of ₹4,500 crore.

The Congress believes the guarantees will augment the declining or stagnating incomes and help rejuvenate the economy by boosting consumption. "Families that receive money during economic distress do not save it. Instead, they spend it on their daily necessities," Gowda said.

The BJP's IT cell chief Amit Malviya believes the five guarantees, once rolled out completely, will widen the fiscal

deficit of Karnataka to ₹1.14 lakh crore, or 4.8 per cent of its gross domestic product, up from ₹60,582 crore or 2.6 per cent of the GSDP now. "One hopes the Congress doesn't do a Rajasthan, MP or a Himachal in Karnataka and go back on its words, which won't be surprising," Malviya tweeted on May 15.

Congress strategists, however, also pointed to Finance Minister Nirmala Sitaraman's Budget speech, where she announced the extension of the 50-year interest-free loans to state governments by one year. "This will help fund Karnataka's capital expenditures, thereby freeing up the state's own tax revenues for fulfilling the Congress's five guarantees," Gowda said.

The Congress blueprint of guarantees, party strategists said, is consistent with Congress leader Rahul Gandhi's conception of universal basic income. On March 25, 2019, Rahul, then president of the Congress, announced what he thought might be the gamechanger for the Lok Sabha polls — the Nyuntam Aay Yojana, or Nyay, that is justice for the poorest 20 per cent of India. The Congress failed to win the mandate to implement its universal basic income scheme of ₹72,000 annually for the poor. But it has since rolled out similar schemes in the states it governs, and a promise likely to be the centrepiece of its manifesto for the 2024 Lok Sabha polls. It has already promised "five guarantees" for poll-bound Madhya Pradesh.

'Karnataka does not survive on largesse from Centre'

Congress Research Department Chairman **M V RAJEEV GOWDA** tells Archis Mohan in a telephonic interview that the Congress party's 'five guarantees' in Karnataka will help poorer families offset the effects of inflation and income stagnation. He says these resources will trigger multiplier effects through consumption-driven growth and boost the state's economic growth. Edited excerpts:

Why the five guarantees?

The five guarantees address widespread distress due to inflation, unemployment, and stagnant incomes. The price of every basic necessity has increased manifold under the Narendra Modi government. Households have been forced to cut even consumption of food. Women are significantly affected since they often manage household finances.

The youth especially are hurting under the Bharatiya Janata Party's (BJP's) double-engine *sarkaar*. Karnataka's labour force participation rate fell from 50 per cent in December 2016 to 38 per cent in December 2022, meaning 12 per cent stopped looking for work.

The proportion of youth in the labour force has fallen by more than two-thirds, from 34 per cent in 2016 to only 13 per cent now. Youth unemployment is sky-high at 22 per cent. Also, real wages across the country have stagnated under Modi's leadership. The Prime Minister promised to double farmers' incomes but real incomes have been stagnant or worse.

There are concerns that Karnataka's finances would struggle to sustain such an expense.

Karnataka's finances can comfortably support these guarantees. Of the expected revenues of ₹2.26 trillion in 2023-24 (FY24), an overwhelming ₹2.13 trillion, or 94 per cent, are Karnataka's own revenues —

from taxes, non-tax sources, and the constitutionally mandated share of the Union government's taxes as determined by the Finance Commission's formula.

Karnataka does not survive on the generosity of the Union government. The state's revenues have been growing at a rapid pace of 13 per cent annually over the past three years, from ₹1.56 trillion in 2020-21 to ₹2.26

trillion in FY24. Combined with the borrowing of ₹78,000 crore this year, Karnataka's total budgetary outlay stands at ₹3.09 trillion.


Wouldn't the 'five guarantees' breach the Fiscal Responsibility and Budget Management Act (FRBM) Act to mandate a 3 per cent fiscal deficit limit?

Karnataka's fiscal deficit and total debt are low and less than half the Union government's. The Congress has always managed Karnataka's finances responsibly.

In FY24, the fiscal deficit will stand at 2.6 per cent of the state's gross domestic product (GDP), and the total consolidated debt level will be 24.2 per cent of state's GDP. These are well within the limits specified by the state FRBM Act.

Clearly, Karnataka's finances are much healthier than the Union government's, which is indebted to nearly twice the extent of the state.

In the Union Budget for FY24, the Government of India stated that its fiscal



“ KARNATAKA'S FINANCES ARE MUCH HEALTHIER THAN THOSE OF THE UNION GOVT, WHICH IS NEARLY TWICE AS INDEBTED ”

deficit was 5.9 per cent and its debt level was 57.2 per cent of GDP. The initial estimated cost of the five guarantees together is about ₹45,000 crore. This amounts to 1.9 per cent of the state's GDP of ₹23 trillion, and 14.5 per cent of the total state budgetary outlay of ₹3.09 trillion.

Taking into account the expected revenue growth of 13 per cent, and the multiplier effects on the state's economy, it is reasonable to expect that a substantial proportion of the cost of these schemes can be met by growth in government revenue. Even if it is entirely debt-financed, this is not a significant burden on the state's revenue.

Karnataka's stellar fiscal performance has also been recognised by the Reserve Bank of India. According to its forecast, Karnataka is projected to reduce its primary deficit — that is, fiscal deficit minus interest payments — to 1.3 per cent of gross state domestic product (GSDP) by 2026-27. This puts the state on track to reach a primary deficit of 1 per cent of GSDP in order to stabilise its debt.

The 15th Finance Commission recommended that states receive 41 per cent of the gross tax revenues collected by the Union government. However, they are currently receiving only 31 per cent. This is due to the increasing reliance of the Union government on cesses and surcharges, which will go up to 25 per cent of gross tax revenue in FY24.

If the BJP is truly worried about the fiscal health of Karnataka, it should fix this loophole and ensure that states get their legitimate shares of the nation's tax revenue.

HB STOCKHOLDINGS LIMITED						
CIN: L65929HR1985PLC033936						
Registered Office: Plot No.31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122 001, Haryana						
Ph.: +91-124-4675500, Fax: +91-124-4370985						
E-mail: corporate@hbstockholdings.com, Website: www.hbstockholdings.com						
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED)						
FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31/03/2023						
(Rs. In Lakhs)						
S. No.	Particulars	Standalone			Consolidated	
		Quarter ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year ended	Quarter ended	Year ended
		31/03/2023	31/03/2022	31/03/2023	31/03/2023	31/03/2022
	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (net)	44.58	40.83	297.96	44.58	297.96
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	(701.17)	(60.27)	(205.88)	(702.72)	(211.34)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	(701.17)	(60.27)	(205.88)	(702.72)	(211.34)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(701.32)	0.20	(195.84)	(702.87)	(201.30)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(706.97)	(11.99)	(200.38)	(708.52)	(205.84)
6.	Equity Share Capital	713.77	713.77	713.77	713.77	713.77
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	NA	NA	5944.18	NA	5831.68
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-					
	Basic:	(9.83)	0.00	(2.74)	(9.85)	(2.82)
	Diluted:	(9.83)	0.00	(2.74)	(9.85)	(2.82)

Notes:

(i) The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchange (s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of this Quarterly and Year ended Financial Results is available on the website of Stock Exchange(s), BSE Limited, www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com and Company's website, www.hbstockholdings.com

(ii) The aforesaid results were placed before and reviewed by the Audit Committee at its meeting held on 23rd May, 2023 and approved by the Board of Directors at its meeting held on the same date.

For HB Stockholdings Limited
Sd/-
LALIT BHASIN
(Chairman)
DIN: 00002114

Place : Gurugram
Date : 23/05/2023

TATA
TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India
Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

COMPANY SCHEME APPLICATION NO. CA (CAA)/115/MB-IV/ 2023

IN THE MATTER OF THE SCHEME OF AMALGAMATION AMONGST TATA STEEL LIMITED AND TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS

Tata Steel Limited
A company incorporated under the provisions of the Indian Companies Act, 1882 and a public limited company within the meaning of the Companies Act, 2013, and having its CIN: L27100MH1907PLC000260 and its Registered Office at Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai 400 001, Maharashtra

....Transferee Company

NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE EQUITY SHAREHOLDERS OF TATA STEEL LIMITED FOR THE UPCOMING NCLT CONVENED MEETING

An application under Section(s) 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 was presented before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Hon'ble Tribunal' or 'NCLT') for sanctioning the Scheme of Amalgamation amongst Tata Steel Limited ('Transferee Company' or 'Company') and Tata Steel Long Products Limited ('Transferor Company') and their respective shareholders ('Scheme').

This is to inform that the Hon'ble Tribunal vide Order dated May 16, 2023 passed in the Company Scheme Application No. CA (CAA)/115/MB-IV/2023 ('Order'), has directed, *inter alia*, that a meeting of the Equity Shareholders of the Transferee Company be convened and held on Tuesday, June 27, 2023 through video-conferencing or other audio-visual means ('VC/OAVM') ('Meeting') to consider and, if thought fit, approve with or without modification, the Scheme.

Pursuant to the Order of the NCLT, the Company is convening the meeting of equity shareholders on Tuesday, June 27, 2023 at 12:00 Noon (IST) only through VC/OAVM mode in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act') read with the applicable general circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings as issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2').

The Company has considered Friday, May 19, 2023 as the cut-off date for sending the Notice of the Meeting to the Shareholders of the Company whose name is recorded in Register of Members maintained by the Company / Registrar and Transfer Agent or in the Register of Beneficial Owners maintained by Depositories. In compliance with the provisions of the Order of the NCLT and the applicable MCA Circulars, the Notice of the NCLT convened Meeting along with the Statement and related Annexures will be sent through electronic means to the equity shareholders of the Company whose e-mail addresses are registered with the Company / Depository / Depository Participant / Registrar and Transfer Agent. The Notice, Statement and related Annexures will be also made available on the website of the Company www.tatasteel.com and on the website of the stock exchanges where equity shares of the Company are listed i.e., BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Company shall send a physical copy of the Notice, Statement and related Annexures to those Members who request for the same at cosec@tatasteel.com mentioning their Folio No./DP ID and Client ID. The copy of the Notice and related documents will also be available free of charge at the Registered Office of the Company.

The detailed instructions with respect to the participation of Members at the NCLT convened meeting will be provided in the Notice convening the Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.

The Company will provide the facility of remote e-voting prior to the Meeting as well as e-voting during the Meeting, using the services of NSDL to those shareholders who hold shares of the Company as on the **Cut-Off Date for e-voting i.e., June 20, 2023** to cast their votes on the resolution set out in the Notice of the Meeting. The detailed instructions for remote e-voting before/e-voting during the meeting will be provided in the Notice.

Members who have not registered their e-mail addresses with the Company/RTA are requested to follow the process mentioned below and register their e-mail addresses by 5:00 p.m. (IST) on June 16, 2023 so as to receive electronically (a) the Notice of Meeting; and (b) login ID and password for remote e-voting:

- Visit the link: https://tclp.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html
- Select the name of the Company from drop-down: Tata Steel Limited
- Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form) / Folio no. and Certificate no. (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id
- System will send One Time Password ('OTP') on mobile no. and e-mail id
- Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit

After successful submission of the e-mail address, NSDL will e-mail a copy of this Notice along with the e-Voting user ID and password. In case of any queries, Members may write to csg-unit@tclplindia.co.in or evoting@nsdl.co.in.

Process to register e-mail addresses permanently: Members are requested to register the e-mail address with their concerned Depository Participants, in respect of electronic holding and in respect of physical holding, please visit <https://tclplindia.co.in/client-downloads.html> to know more about the registration process.

Tata Steel Limited
Sd/-
Parvathesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)
Membership No. ACS: 15921

May 23, 2023
Mumbai

TATA STEEL

IndusInd Bank **इंडसइंड बँक लिमिटेड,**
एफआरआर विभाग, ११वा मजला, टॉवर १, नव इंडियाबुल्स सेंटर्समोर,
८४१, सेनापती बापट मार्ग, एफिनसिटी रोड, मुंबई ४०० ०१३.

(नियम ८(१) प्रहा) कब्जा सूचना
(स्थाय मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **इंडसइंड बँक लि. (आयबीएल)**चे प्राधिकृत अधिकारी हा नात्याने सिस्कुयुरिटी इंटेस्ट अँड रिस्कमॅनेज्मेंट ऑफ फायनान्सिअल अँडसेट्स् अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटेस्ट अँड, २००२ (अँड) आणि कलम १३ (२) सिस्कुयुरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ सहवाचनी नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८.१२.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) अर्जात सिस्कुयुरिटी कोर्स अँड सिस्टम्स प्रा. लि. २) कर्जत सनमान सिंग मैत्री (गहाणवटदार/हमीदार) ३) हनुमन्ट सिंग मैत्री (गहाणवटदार व हमीदार) ४) पुनीत कौर मैत्री (गहाणवटदार व हमीदार) यांस सूचनेतील एकूण नमुद रकम म्हणजेच रु. ८,५६,२६,३०९/- (रुपये आठ कोटी छत्रपती लाखा सव्वीस हजार तीनशे नऊ मारु) ३०.११.२०२२ रोजी धकीत आणि रु. ८,३६,९४४/- (रुपये आठ लाख छत्रपती हजार सातशे चोवीसश्याण मारु) च्या बँक हमीवर १००% कॅश मार्गित आणण्याची विनंती सह संपूर्ण थकबाकी देण्याच्या घसुलीपर्यंत ०१.१२.२०२२ पासून पुढील व्याज, परिचय, प्रभार आणि खर्च इ. ची परतफेड सदर सूचना प्रतीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार व गहाणवटदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार व गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेस संपर्कीत अँड २००२ च्या कलम १३ च्या उप कलम (१२) अन्वये रिस्स निवृत्त, आर्थिकदृष्ट्या प्राधिकृत अधिकारी यांच्यावर आदरे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी घ्याली वर्गन करण्यात आलेल्या ताण मत्त/स्थाय मिळकतीच्या सांकेतिक कब्जा त्याला/तिता प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अँडच्या कलम १३ (२) अंतर्गत सहवाचना सदर रुक्मच्या नियम ८ अन्वये ह्या १५ मे, २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, हमीदार व गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयबीएल यांस रु. ८,५६,२६,३०९/- (रुपये आठ कोटी छत्रपती लाखा सव्वीस हजार तीनशे नऊ मारु) ३०.११.२०२२ रोजी धकीत आणि संपूर्ण थकबाकी देण्याच्या घसुलीपर्यंत ०१.१२.२०२२ पासून पुढील व्याज, परिचय, प्रभार आणि खर्च इ.च्या भाराअधीन राहिले.

ताण मत्त/स्थाय मिळकतीच्या उपलब्ध वेळेसदरमिांत अँडच्या कलम १३ च्या उप-कलम ८ अनुसार कर्जदारांचे लक्ष वेधले जाते.

स्थाय मिळकतीचे वर्णन	गहाणदार
मिळकतीचे वर्णन	गहाणदार
मिळकत क्र १: समर्थ आंगण कॉम्प्लेक्स, के.एल वडवळकर मार्गालगत, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ मधील स्थित समथ आंगण-छात्र म्हणजेच इमारत क्र. २३ च्या १८व्या मजल्यावरील मोजमागील ४४६ चौरस फीट चढई शेवटाचा निवासी फ्लॅट क्र. १८०४ चे अनुशांगिक रकम सह श्री स्वामी समर्थ प्रस्था ओशिवरा पूर्व कुनिट १- को-ऑर्पेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (समर्थ आंगण) द्वारे जारी १५ जुलै, २०१२ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ६८२ अन्वये विभिन्न क्र. ३४०१ ते ३४०५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी ६.५०/- चे दर्शनी मूल्याचे ५(पाच) शेअर्स.	श्री. हनुमन्ट सिंग मैत्री आणि कर्जत सनमान सिंग मैत्री
मिळकत क्र २: समर्थ आंगण कॉम्प्लेक्स, के.एल वडवळकर मार्गालगत, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ मधील स्थित समथ आंगण-छात्र म्हणजेच इमारत क्र. २३ च्या १८व्या मजल्यावरील मोजमागील ३४३ चौरस फीट चढई शेवटाचा निवासी फ्लॅट क्र. १८०५ चे अनुशांगिक रकम सह श्री स्वामी समर्थ प्रस्था ओशिवरा पूर्व कुनिट १- को-ऑर्पेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (समर्थ आंगण) द्वारे जारी १५ जुलै, २०१२ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ६८२ अन्वये विभिन्न क्र. ३४०६ ते ३४०८ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी ६.५०/- चे दर्शनी मूल्याचे ५(पाच) शेअर्स.	श्री. हनुमन्ट सिंग मैत्री आणि कर्जत सनमान सिंग मैत्री
मिळकत क्र ३: समर्थ आंगण कॉम्प्लेक्स, के.एल वडवळकर मार्गालगत, ओशिवरा, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ मधील स्थित समथ आंगण-छात्र म्हणजेच इमारत क्र. २३ च्या १८व्या मजल्यावरील मोजमागील २२७ चौरस फीट चढई शेवटाचा निवासी फ्लॅट क्र. १८०५ चे अनुशांगिक रकम सह श्री स्वामी समर्थ प्रस्था ओशिवरा पूर्व कुनिट १- को-ऑर्पेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (समर्थ आंगण) द्वारे जारी १५ जुलै, २०१२ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ६८२ अन्वये विभिन्न क्र. ३४११ ते ३४१५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी ६.५०/- चे दर्शनी मूल्याचे ५(पाच) शेअर्स.	श्री. हनुमन्ट सिंग मैत्री आणि कर्जत सनमान सिंग मैत्री
दिनांक: १५-मे-२०२३ ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र	प्राधिकृत अधिकारी इंडसइंड बँक लि.

सूचना
ईसीएल फायनान्स लिमिटेड
सीआयएन: यु६५९९०एमएच२००५पीएलसी१५२८४४
टॉवर ३, विंग बी, कोहिन्ट सिटी मॉल, कोहिन्ट सिटी, विंगले रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०९०

सिस्कुयुरिटी रिस्क्डिप्लोमॅटिक विक्री

ईसीएल फायनान्स लिमिटेड काही सिस्कुयुरिटी रिस्क्डिप्लोमॅटिक प्रस्तावित विक्रीकरिता स्वस्त्याची अभिव्यक्ती मागवित आहे. विक्री 'जे आहे जेथे आहे आणि जसे आहे जेथे आहे, तत्वाचे' आणि 'कोणत्याही मन्दीरिषाय तत्वाचे' करण्यात येईल. प्राप्त सवाय मुल्यनुकसानांना 'स्वस्त्याची अभिव्यक्ती' च्या मागाने त्यांची इच्छा कळविण्याची विनंती करण्यात येत आहे. कृपया सिस्कुयुरिटी रिस्क्डिप्लोमॅटिक विक्री आणि विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया कंपनीचे संकेतस्थळ <https://ecifinance.edelweissfn.com/> पहावी.

ईसीएल फायनान्स लिमिटेड साठी
सही/- प्राधिकृत अधिकारी
दूर: ०२२-४३२२८५११

The spirit of Mumbai
is now 94 years old!

THE FREE PRESS JOURNAL
www.freepressjournal.in

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड
(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)
सीआयएन: ए६५९९०एमएच२००५पीएलसी०९७९२१
नॉर्नणीकृत कार्यालय: के.आय.ए. टॉवर, ८वा मजला, हॉरिजन रोड, चेंबूर, वेस्ट-६०००३१.
दूर: +९१ ४४ ४६६४ ४००० | फॅक्स: +९१ ४४ ४६६४ ४०२२.

जोषप IV (नियम ८(१))
कब्जा सूचना (स्थाय मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) चे प्राधिकृत अधिकारी हा नात्याने सिस्कुयुरिटी इंटेस्ट अँड रिस्कमॅनेज्मेंट ऑफ फायनान्सिअल अँडसेट्स् अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटेस्ट अँड, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचना सिस्कुयुरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक मागणी सूचना जारी करून कर्जदार/सह कर्जदार आणि हमीदार यांस मागणी सूचनेतील नमुद रकम सह संपूर्ण प्रदान/वसुलीपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि इतर प्रभावी परतफेड सदर सूचना प्रतीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी घ्याली वर्गन करण्यात आलेल्या मिळकतीच्या कब्जा त्याला/तिता प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर अँडच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचना सिस्कुयुरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे.

कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह-कर्जदार आणि हमीदारांचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख		कब्जा घेतलेल्याची तारीख आणि प्रकार
			तारीख	थकबाकी रकम (रु.)	
३३३०७४२६१	१. ए. के. वसुदेव	गाळा क्र. ३७१, २ रा मजला, ए/२ अशी ज्ञात विहिडी, शाह अँड नहार इंडियन इस्टेट, ए. जे. मार्ग, लोअर पॅरल, मुंबई-४०० ०१२.	२८-०२-२०२३	रु. २,०१,६६,६५१,६५/-	२०-०३-२०२३ सांकेतिक कब्जा
४६०८४२६२१	२. संजय जवहारलाल खन्ना आणि	३. शैलेश जवहारलाल खन्ना			
५०४६५२३०	१. अदर ईलेक्ट्रिक मोटर्स स्टॅण्डिंग, २. श्री. जहर मोहमदली मर्चंट, ३ श्री. समीर बारपदा	युनिट क्र. ३, तळमजला, इडो सायबान, इंडियन इस्टेट, एम.व्ही. रोड, मोरळ नगर, अंधेरी पूर्व-४०००५९, मोसामपिण ४४५, चौ. फूट चढई क्षेत्र (कारागृहाणी) धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्ध: पूर्व: बांधकाम अंतर्गत विहिडी, पश्चिम: भारत ट्रेडिंग एम्. एच. उत्तर: बांधकाम अंतर्गत विहिडी, दक्षिण: एच. के. रोड.	२०-०५-२०१९	रु. ६,०९,५५,१५५,६४/-	२०-०३-२०२३ प्रत्यक्ष कब्जा

विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची कोणताही व्यवहार हा आयडीएफसी बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) संपूर्ण प्रदान/ वसुलीपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि इतर प्रभावी भाराअधीन राहिले.

सही/- प्राधिकृत अधिकारी
आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड
दिनांक: २०-०३-२०२३
ठिकाण: मुंबई

SBI भारतीय स्टेट बँक
State Bank of India
(नियम ८(१)) कब्जा सूचना (स्थाय मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी हा नात्याने दि सिस्कुयुरिटी इंटेस्ट अँड रिस्कमॅनेज्मेंट ऑफ फायनान्सिअल अँडसेट्स् अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटेस्ट अँड, २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचना सिस्कुयुरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये मागणी सूचना निर्गमित करून कर्जदार यांना घ्याली नमुद पुढील व्याजसह सूचनेत नमुद सदर रकमेची परतफेड सदर सूचना प्रतीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले आहे. सदर रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी घ्याली वर्गन केल्या मिळकतीच्या कब्जा सदर अँडच्या कलम १३(४) सहवाचना सदर रुक्मच्या नियम ८ व १८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीची व्यवहार करू नये व सदर मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या घ्याली नमुद रकम आणि त्यावरील पुढील व्याजाच्या भाराअधीन राहिले.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव आणि कर्ज क्र.	१३(२) सूचनेची तारीख/रकम	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख
१.	श्री. जयिदुल्ला जयिदुल्ला (खाते क्र. ४१३४७७३०९५३)	१५.३.२०२३ रु. २५,६७,३२७/-	ता. कर्जत व जिल्हा रायगड-४१०१०१ येथे स्थित असलेले आणि वसलेले गाव-मनारपुर, सल्ले रु. १७५, प्लॉट क्र. २२ असलेल्या "हिल क्रॅट अर्वाटमेंट" अशी ज्ञात इमारतीमधील, ४था मजला, प्लॉट क्र. ४०२१, मोसामपिण ३४,६६ चौ.मी. चढई क्षेत्र	२२.०५.२०२३
२	श्री. मोहम्मद सैफ सलाउद्दीन शेख (खाते क्र. ४१२४२१६८४०११)	१६.३.२०२३ रु. ४५,९९,५८२/-	प्लॉट क्र. ६०६, ६वा मजला, समर्थ कॉम्प्लेक्स, साई अर्वाटमेंट, सिंग ए. सी.एच. रोड, १०९, हीबन मुष्टी अर्वाटमेंट जवळ, म्हाते गव, आवर, डांबिवली पूर्व - ४२१२०१	२२.०५.२०२३
३	मुनील प्रकाश विठ्ठलकर आणि साई विठ्ठलकर मुनील (खाते क्र. ४०५४५५११२१० / ४०५६८४०३३३३)	०७.२.२०२३ रु. ३२,५०,००३/-	प्लॉट क्र. ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५, ८५६, ८५७, ८५८, ८५९, ८६०, ८६१, ८६२, ८६३, ८६४, ८६५, ८६६, ८६७, ८६८, ८६९, ८७०, ८७१, ८७२, ८७३, ८७४, ८७५, ८७६, ८७७, ८७८, ८७९, ८८०, ८८१, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ८८७, ८८८, ८८९, ८९०, ८९१, ८९२, ८९३, ८९४, ८९५, ८९६, ८९७, ८९८, ८९९, ९००, ९०१, ९०२, ९०३, ९०४, ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०९, ९१०, ९११, ९१२, ९१३, ९१४, ९१५, ९१६, ९१७, ९१८, ९१९, ९२०, ९२१, ९२२, ९२३, ९२४, ९२५, ९२६, ९२७, ९२८, ९२९, ९३०, ९३१, ९३२, ९३३, ९३४, ९३५, ९३६, ९३७, ९३८, ९३९, ९४०, ९४१, ९४२, ९४३, ९४४, ९४५, ९४६, ९४७, ९४८, ९४९, ९५०, ९५१, ९५२, ९५३, ९५४, ९५५, ९५६, ९५७, ९५८, ९५९, ९६०, ९६१, ९६२, ९६३, ९६४, ९६५, ९६६, ९६७, ९६८, ९६९, ९७०, ९७१, ९७२, ९७३, ९७४, ९७५, ९७६, ९७७, ९७८, ९७९, ९८०, ९८१, ९८२, ९८३, ९८४, ९८५, ९८६, ९८७, ९८८, ९८९, ९९०, ९९१, ९९२, ९९३, ९९४, ९९५, ९९६, ९९७, ९९८, ९९९, १०००, १००१, १००२, १००३, १००४, १००५, १००६, १००७, १००८, १००९, १०१०, १०११, १०१२, १०१३, १०१४, १०१५, १०१६, १०१७, १०१८, १०१९, १०२०, १०२१, १०२२, १०२३, १०२४, १०२५, १०२६, १०२७, १०२८, १०२९, १०३०, १०३१, १०३२, १०३३, १०३४, १०३५, १०३६, १०३७, १०३८, १०३९, १०४०, १०४१, १०४२, १०४३, १०४४, १०४५, १०४६, १०४७, १०४८, १०४९, १०५०, १०५१, १०५२, १०५३, १०५४, १०५५, १०५६, १०५७, १०५८, १०५९, १०६०, १०६१, १०६२, १०६३, १०६४, १०६५, १०६६, १०६७, १०६८, १०६९, १०७०, १०७१, १०७२, १०७३, १०७४, १०७५, १०७६, १०७७, १०७८, १०७९, १०८०, १०८१, १०८२, १०८३, १०८४, १०८५, १०८६, १०८७, १०८८, १०८९, १०९०, १०९१, १०९२, १०९३, १०९४, १०९५, १०९६, १०९७, १०९८, १०९९, १	